



२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
  ३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
  ४. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
  ५. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
  ६. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
  ७. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
  ८. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
  ९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
  १०. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक,
  ११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
  १२. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
  १३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
  १४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
  १५. सर्व मंत्रालयीन विभाग,
  १६. वित्त विभाग (व्यय-४, सेवा-५, सेवा-६ व विनियम),
  १७. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,
  १८. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
  १९. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
  २०. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
  २१. संचालक, दर्शनिका विभाग, मुंबई
  २२. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
  २३. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
  २४. सर्व संबंधित सदस्य(भाषा संचालनालयामार्फत)
२. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांना आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.
- प्रत - निवड नस्ती